

BENZOPLAST LIMITED

LIQUID STORAGE TERMINALS AT JNPT, GOA & COCHIN

Regd. Office: Dina Building, 1st Floor, 53, Maharshi Karve Road, Marinelines, Mumbai - 400 002.

Telefax: 2200 1928 Email: mlgblml@gmail.com

JNPT TERMINAL: Bulk Road, JNPT, Nhava Sheva, Navi Mumbai - 400 707.

Tel.: 2724 1460 / 2724 1011 Fax: 2724 2581 CIN: L24200MH1986PLC039836 PAN NO: AAACG1259J

June 17, 2021

To,
Department of Corporate Services,
BSE LIMITED
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001.

Dear Sir,

Ref: BSE CODE 500153

Sub: Intimation of publication of notice of Board Meeting in newspapers

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 and other applicable Regulations of SEBI (LODR) Regulations, 2015 the Notice of calling Board Meeting on Monday, June 28, 2021, for declaration of Audited Financial results of March 31, 2021, was duly published in the following newspaper: The Business Standard & Mumbai Lakshadeep dated June 17, 2021.

The copy of published notice is enclosed for your reference.

You are requested to take the above information on records and oblige.

Thanking you, Yours Faithfully,

For Ganesh Benzoplast Ltd

Ekta Dhanda

Company Secretary

Encl: As above

A diversified portfolio could be best bet against steep inflation

SANJAY KUMAR SINGH

onsumer Price Index (CPI)based inflation rose to a sixmonth high of 6.3 per cent in May. With returns on many fixedincome products turning negative the interest rate on State Bank of India fixed deposits for the 5- and 10year tenures is 5.40 per cent investors are a worried lot.

Potential risks

Many experts believe the current phase of inflation may not be transient. "Among food products, prices of protein items may stay up. Brent crude is at around \$74 per barrel but could move up to \$78-80. High fuel prices would raise transportation costs, which would in turn have a cascading impact on prices across the board," says Joseph Thomas, head of research, **Emkay** Wealth Management.

Supply bottlenecks also pose a challenge. "As the economy reopens and demand rises, we could see inflation on the services side due to supply bottlenecks. If demand revives, companies could pass on costs to consumers as many face margin pressures," says Pankaj Pathak, fund manager - fixed income. Ouantum Mutual Fund. He expects inflation to average 5.90-6 per cent in FY22.


Inflation has breached the upper limit of the Reserve Bank of India's tolerance band at a time when the economy is growing below its potential High and sustained inflation could even affect gross domestic product (GDP) growth. "It affects purchasing power and leads to a fall in consumption as people postpone expenses. This affects economic growth. This is why analysts have reduced their GDP growth assumptions for FY22 to 8-9 per cent," says Thomas. Lower growth could affect corporate earnings too.

How to tackle inflation

Experts say a diversified, long-term portfolio is investors' best bet against

Equities: A portfolio with ade-

A FEW OPTIONS THAT MAY BEAT PRICE RISE



	Fixed income	Current rate of return (%)			
	Employee Provident	8.5 (tax-free till			
	Fund	₹2.5 lakh)			
	Sukanya Samriddhi Yojana	7.6 (tax-free)			
ĺ	Public Provident Fund	7.1 (tax-free)			
	*Average CPI-based inflation since January 2012 is 5.9%				

Source: MFI Explorer, indiapost, gov.in

MONEY

funds has the potential to provide protection against inflation over the long term (see table). However, high and sustained

quate exposure to equity mutual

inflation impacts equity markets in the short run. "Equities tend to do well in the earlier part of the inflation cycle as pricing power comes in the hands of companies. But in the later part, higher inflation leads to higher interest rates. As interest rates move up, discounting happens at a higher rate, so equity valuations

tend to move down," says Gaurav Someone who is at 20 per cent equity Awasthi, senior partner, IIFL Wealth.

If inflation remains high, global central banks could taper rates faster. which would impact valuations. If there is a correction, investors must continue with their equity allocation. "Investors who are investing on

their own may opt for dynamic asset allocation funds, which allocate to equity on the basis of valuations," says Vinay Paharia, chief investment officer equity, Union

Management Company. Some investors may be tempted to increase their equity allocation. This is not advisable. "If you have been advised a 50 per cent equity and 50 per cent debt allocation, stick to it.

exposure may increase it to 40-50 per cent, provided he has the risk appetite," says Avinash Luthria. a Sebi-registered investment advisor and founder, Fiduciaries.

International equities: If inflation remains high for long, the rupee would correct. A foreign currencydenominated investment would then provide a hedge. "Though the US too is facing inflation, in the long run one can expect it to be lower in a developed market like the US than in India," says Luthria. He suggests investing in a passive fund based on the S&P 500 or the Nasdaq 100.

Debt funds: Some hardening of interest rates is expected over the next year. "Avoid long-duration funds as they could turn very volatile in a rising rate scenario," says Pathak. Use a combination of lower-duration debt funds and holdto-maturity (HTM) products. "The modified duration of lower-duration funds should be less than one year. Invest in target maturity debt funds if you have a longer horizon," says Vishal Dhawan, chief financial planner, Plan Ahead Wealth Advisors.

A few other fixed-income products can also provide inflation-beating returns, like Public Provident Fund and Sukanya Samriddhi Account. The Senior Citizen Savings Scheme (SCSS) and Pradhan Mantri Vaya Vandana Yojana (7.4 per cent taxable return), GoI Savings Bond (7.15 per cent taxable) may also beat the long-term CPI-based inflation rate of 5.9 per cent for those in the lower

Gold: Gold has traditionally been a good hedge against inflation and has a negative correlation with equities. But it also has prolonged bull and bear cycles. Experts suggest a 10 per cent exposure to gold.

Real estate investment trusts (REITs): Investors in need of regular cash flows may invest in REITs. They have the potential to offer inflation-hedged returns over the long term. REITs can constitute 10-20 per cent of an investor's debt portfolio. One can expect 7-9 per cent pre-tax return from them," says Awasthi.

Finally, do tight household budgeting: while inflation is beyond your control, cutting down expenses is not.

Brent crude oil may be en route to \$80: Emkay

It currently trades near \$75

SUNDAR SETHURAMAN & AGENCIES Mumbai, 16 June


Brent crude gained for a fifth day on Wednesday, climbing towards \$75 a barrel to its highest since April 2019, supported by a recovery in demand from the pandemic and a drop in US crude inventories. A study by Emkay Wealth Management shows that Brent crude may test even higher levels of \$78-80 per barrel but this rise may be capped if the dollar strengthens against major currencies.

At 7 pm IST, Brent was trading at \$74.18 a barrel, up 0.26 per cent, while WTI crude was at \$72.09 a barrel, down 0.04 per cent.

Emkay said the recovery in economic activity in the US. Europe and some leading Asian countries was underpinning the rise in oil prices. "Overall economic conditions warrant higher consumption and therefore, higher prices. Again, much would depend on the stance taken by Opec+ which may be meeting soon. Russia is now in sync with Opec in achieving the production cuts that Opec had envisioned earlier," it said.



RISE IN BRENT CRUDE



Apr 1,'19 Jun16,'21 Compiled by *BS* Research Bureau Source: *Bloomberg*

The asset manager said a nuclear deal and improvement in ties between the US and Iran may help cool off oil prices."One major factor that dominated oil markets is the possibility of better relations between the US and Iran. This would mean that the supply from Iran will be in the markets as soon as such a pact is reached. Therefore, the prices should naturally come down. On the downside, Emkay

sees Brent prices getting sup-

port at \$68-70 levels. But the prospect of an imminent rise in Iranian oil exports looks less likely, according to many analysts. Indirect talks between Tehran and Washington on resuming the 2015 nuclear accord resumed

in Vienna on Saturday. "Ongoing efforts to revive the Iranian nuclear deal have so far failed to bear any fruits,' said Stephen Brennock of oil broker PVM. Brent has risen 44 per cent this year. "Even non-energy traders are placing bets that oil prices will continue to rise," said Edward Moya, senior market analyst at brokerage OANDA.

Top-performing funds bet on chemicals

16 June

India's best-performing stock funds have one thing in common: they've bet on companies that make the chemical substances used in items ranging from lip balms to cropboosting fertilizers.

Chemicals producers make up at least 14 per cent of the portfolio for three funds that

have delivered the biggest returns this year among those with at least \$500 million in total assets, according to Bloomberg-compiled data. Those bets have paid off thanks to rising global appetite for specialty chemicals in industries such as automobiles and cosmetics amid a

recovery from the pandemic. India is emerging as a hub for specialty chemicals, helped by favorable policy measures that include decisions such as imposing antidumping duty on some imports and a proposal for production-linked incentives. Producers have also benefited from a 'China-plus-one' strategy that has made companies around the world diversify their supply chains from the Asian superpower amid geopolitical concerns.

WHAT'S **PAPER**

Business Standard newspaper delivering safely to homes and offices

For details, SMS reachbs to 57575 or email order@bsmail.in

Business Standard

Insight Out

business-standard.com

EMI TRANSMISSION LIMITED (In Liquidation) Regd. Office: Centre Point, 101, 1st Floor, Dr. B. A. Road, Parel, Mumbai - 12

E-AUCTION

Sale of Assets under the Insolvency & Bankruptcy Code, 2016 Date and Time of E-Auction: 22ndJune 2021 02:00 PM to 03:00 PM (With unlimited extension of 5 minutes each)

The following Assets of **M/s. EMI Transmission Limited (in Liquidation)** forming part of Liquidation Estat are for sale by the Liquidator on "AS IS WHERE IS BASIS", "AS IS WHAT IS BASIS", "WHATEVER THERE IS BASIS" and "NO RECOURSE BASIS". The sale will be done by the undersigned through the auction platform provided at the Web Portal (https://ncltauction.auctiontiger.net)

Lot	Description	Reserve Price (Rs.)	EMD Amount (Rs.)	Incremental Amount (Rs.)
Lot 1	Non-Agricultural land measuring area 50077 sqmt and Building thereupon measuring area 24764 sqmt located at Survey. No. 157/1; 157/2/1; 157/2/2;	30,00,00,000	1,00,00,000	25,00,000
Lot 2	Non-Agricultural land at Survey. No. 158/2; Area - 10400 sqmt	2,15,00,000	45,00,000	2,00,000
Lot 3	Machinery at Survey. No. 157/1; 157/2/1; 157/2/2 (Refer to e-Auction process document for details)	56,00,000	6,00,000	1,00,000
Lot 4	Debtors of the Company (Refer to e-Auction process document for details)	10,00,00,000	1,00,00,000	25,00,000

The above machines are lying at survey no. 157/1, 157/2/1, 157/2/2, Village Bramhanwade, Shinde Naigaon Road, Taluka - Sinnar, District - Nasik, Maharashtra

Interested applicants are requested to refer to the detailed e-Auction Process Document showing the list of Machinery & Debtors for sale. The e-Auction Process Document is uploaded on the website of the liquidate http://headwayip.com.under.the.tab.Liquidation.and.on.the.e-Auction.website.https://ncltauction.auctiontiger.ne Last date to apply is 21stJune 2021 till 5 PM. The Liquidator has the right to accept or cancel or extend o nodify, etc any terms & conditions of E-Auction at any time or reject any of the bid without giving any reasons Contact: Address for correspondence: Headway Resolution and Insolvency Services Pvt. Ltd., 708

Raheia Centre, Nariman Point, Mumbai – 400021, Maharashtra Email: cirpemit@gmail.com, ip10362.desai@gmail.com Tel No.: 022-66107433

Shailesh Desai - Liquidator IBBI/IPA-001/IP-P00183/2017-18/10362

CIN L24200MH1986PLC039836 Regd.Office: Dina Building, First Floor, 53, Maharshi Karve Road, Marine Lines, Mumbai-400002, Website: www. gblinfra.com, E-mail: investors@gblinfra.com, Telefax: 022-2200 1928/6140 6000 NOTICE Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 o SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on **Monday June 28, 2021**, inter-alia to consider & approve the Standalone & Consolidated audited financial results for the guarter and year ended on 31s By order of the Board For Ganesh Benzoplast Limited Place : Mumbai Ekta Dhanda

GANESH BENZOPLAST LIMITED

Sr.

OPEN TENDER ENQUIRY NMDC Iron & Steel Plant, Nagarnar, invites sealed tenders in three bid systen with last date & Time for submission of offers as 07.07.2021 by 02.30 PM for the

Name of Work: LDDB Flooring with Brick Wall at Lime and Dolomite Calcination Plant Packages-08A1 at NMDC Iron & Steel Plant, Nagarnar, Jagdalpur Chhattisgarh 494001. Tender No & Date: No. NISP/Contracts/ M&C/232/LDDB/2021/220 Dated: 16.06.2021

Tender documents can be downloaded from websites www.nmdc.co.in or www.eprocure.gov.in in tender section. GM (Materials & Contracts)

हर एक काम देश के नाम

Navi Mumbai Municipal Corporation

Estimated

LOKESH MACHINES LIMITED Regd. Office: B-29, EEIE STAGE-II, BALANAGAR, HYDERABAD- 500037 E-mail Id:cosecy@lokeshmachines.com; Website:www.lokeshmachines.com CIN:L29219TG1983PLC004319 EXTRACT OF THE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2021 (Bs. in lakk)										
	Quarter ended			Year ended						
Particulars	31.03.2021	31.12.2020	31.03.2020	31.03.2021	31.03.2020					
	(AUDITED)	(UNAUDITED)	(AUDITED)	(AUDITED)	(AUDITED)					
Total Income from Operations	5753.71	4083.27	2767.61	15153.62	12626.96					
Net Profit/(Loss) for the period (before tax and exceptional items)	313.09	213.24	(963.82)	542.06	(812.75)					
Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	313.09	213.24	(963.82)	542.06	(812.75)					
Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items) Total comprehensive income for the	117.42	153.53	(577.19)	282.28	(468.42)					
period (Comprehensive Profit/Loss for the period (after Tax) and Other	146.99	153.53	(634.49)	311.85	(525.72)					
Comprehensive Income (after tax) Equity Share Capital	1789.68	1789.68	1789.68	1789.68	1789.68					
Earnings Per Share (Annualized): Basic : (?)	0.66	0.86	(3.23)	1.58	(2.62)					
Diluted: (?)	0.66	0.86	(3.23)	1.58	(2.62)					

Notes:

Place: Hyderabad

Date: 16-06-2021

1. The above is an extract of the detailed format of Audited financial results for Quarter and Year ending on 31st March, 2021filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited financia results for the quarter and year ending on 31st March, 2021are available on the Stock Exchanges Website i.e. on BSE & NSE website and on the Company's Website: www.lokeshmachines.com

2. The above Audited financial results, Statement of Assets and Liabilities, Segment report, Cash Flow Statement have been reviewed by the audit committee and approved by the board of directors at their meeting held on 16th June, 2021. The statutory auditors of the company have provided the Audit report on these financial results with an unmodified opinion for the year ended on 31st March, 2021

For and behalf of Board of Directors

M.Lokeswara Rao Managing Director

Name of Work Providing and supplying bed and Rs.22,88,894/furniture for covid care centre at Neelsiddhi sector - 19A nerul Providing and erecting temporary shed at NMMC Meenatai Thakre Child Rs.16,57,942/-Care Hospital sec - 15 nerul ward For further details and information required in respect of above Tender, Please visit to website https://nmmc.etenders.in

Engineering Department Tender Notice No. NMMC/EE(NERUL)/ 16 /2021-22

Executive Engineer (Nerul) NMMC/PR Adv no.284/2021 Navi Mumbai Municipal Corporation

Date of Publication: - 17 / 06 /2021

AMBA ENTERPRISES LIMITED

Regd.Off: SECTOR NO 132, H N 1/4/1, , PREMRAJ INDUSTRIAL EST SHED NO B-2 3 4 . DALVIWADI PUNE -411041 CIN: L99999PN1992PLC198612

Email Id: ambaltd@gmail.com Website: www.ambaltd.com NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 33 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of Amba Enterprises Limited will be held on Friday, June 25, 2021 at 11,00 a.m. at the Company's Registered Office to consider and approve the Audited Financial Results along with Audit Report of the Company for the Quarter and year ended March 31, 2021 amongst other things. The notice is also available on the Company's website www.ambaltd.com and on website of the Stock Exchange www.bseindia.com

For Amba Enterprises Limited

Date: 17.06.2021 Ketan Mehta Place : Mumbai **Managing Director**



पशुधन विभागाने पाकिस्तानातल्या

प्राण्यांच्या संख्येत होणारी वाढ समोर

आणली आहे. समोर आलेल्या

आकडेवारीनुसार, यंदाच्या वर्षी

एकूण पशुधनात १.९ मिलियनची

वाढ झाली आहे. या प्राण्यांच्या

मालकांनी सांगितलं की, हे प्राणी

अधिक उत्पन्न मिळवन देतात.

बकऱ्यांकडन मिळणाऱ्या दधापासन

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचं

उत्पादन केलं जातं. तर गाढवं ओझी

वाहण्याच्या कामी येतात. त्याचबरोबर

बांधकामासाठी लागणारं साहित्यही

त्यांच्या माध्यमातून वाहून आणता

पाकिस्तानमध्ये गाढवाची संख्या

वाढ होत

आर्थिक

समोर

दि.

(प्रतिनिधी) : पाकिस्तानात यंदाच्या

वर्षी ५० लाख गाढवांची संख्या

नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे

पाकिस्तान हा गाढवांची सर्वाधिक

संख्या असलेला जगातला तिसरा देश

ठरला आहे. पाकिस्तानच्या जिओ

टीव्ही या वाहिनीने हे सर्वेक्षण केले

आहे. या देशात दरवर्षी गाढवांच्या

२०२१च्या

आलं आहे. तर म्हशींच्या संख्येतही

१० लाखांहून अधिक वाढ झाली

असून मेढ्यांची संख्याही ३१.२

मिलियनवरुन ३१.५ मिलियनवर

माहितीवरुन

संख्येत एक लाखाची

सर्वेक्षणाच्या

कोव्हिशिल्ड'च्या दोन डोसमधील अंतराचा वाद

नवी दिल्ली, दि. १६, (प्रतिनिधी) : सुमारे महिन्याभरापूर्वी म्हणजेच १३ मे रोजी केंद्रीय आरोग्य विभागाकडून कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अनेकांचे दुसरे डोस प्रलंबित राहिले. काही तज्ज्ञांनी या निर्णयावर आक्षेप देखील घेतला. मात्र, केंद्र सरकारने हा निर्णय NTAGI या तज्ञ वैज्ञानिकांच्या गटानं केलेल्या शिफारशीवरून घेतल्याचं स्पष्ट केलं होतं. दरम्यान, मंगळवारी याच गटाच्या काही वैज्ञानिकांनी दोन डोसमधलं अंतर १२ ते १६ आठवडे करण्याची शिफारस आम्ही केलीच नव्हती, केंद्रानं त्यांच्या स्तरावर हा निर्णय घेतल्याचा दावा केला आणि खळबळ उडाली. लागलीच आज सकाळी NTAGI चे प्रमुख एन. के. अरोरा यांनी सांगतले. अंतर वाढवण्यावर गटामध्ये कोणतीही मतभिन्नता नव्हती, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या निर्णयावरून आता नवा संभ्रम निर्माण होण्याची

नियुक्ती केंद्र सरकारनेच या गटाची करोनाविषयक वैज्ञानिक सल्ला-शिफारशी करण्यासाठी केली आहे. त्यानुसार करोना काळात लसी, त्यांची उपयुक्तता, त्यांची परिणामकारकत, कोरोनाच्या विषाणु याविषयी या गटाकडून अभ्यास केला जातो आणि धोरण आखण्यासाठी सरकारला अभ्यासपूर्ण अहवाल दिले जातात. कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधललं अंतर वाढवण्याचा निर्णय याच गटाच्या शिफारशी स्वीकारून घेण्यात आल्याचं केंद्र सरकारकडून निर्णय जाहीर करताना स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र, या गटातल्याच काही तज्ञांनी अशी शिफारस केलीच नसल्याचा दावा केल्यामुळे यावरून नवा वाद सुरू झाला.

अंतर वाढवण्यावर मतभिन्नता नाही!

NTAGI चे प्रमुख एन. के. अरोरा यांनी त्यावर खुलासा केला आहे. ''कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर सुरुवातीच्या ४ ते ६ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे करण्याला मूलभूत वैज्ञानिक आधार आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात इंग्लंडच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या डाटानुसार दोन डोसमधलं अंतर वाढवल्यास लसीची परिमामकारकता ६५ टक्के ते ८८ टक्के बदलू शकते. यामुळेच यूकेनं करोनाच्या अल्फा व्हेरिएंटवर मात केली. कारण तिथेही हे अंतर १२ आठवड्यांचं आहे. आम्हाला

वाटलं ही चांगली कल्पना आहे. अंतर वाढवल्यानंतर लसीची परिणामकारकत देखील वाढते आहे'', असं अरोरा यांनी सांगितलं आहे.

अंतर १२ ते १६ आठवडे असं करण्यात आलं आहे. ते निश्चित १२ आठवडेच न ठेवता १२ ते १६ करण्यामागे देखील कारण आहे. कुणीही निश्चित १२ आठवड्यांनंतर लस घेण्यासाठी येऊ शकत नाही. त्यामुळेच ते १२ ते १६ असं ठेवलं आहे'', असं देखील अरोरा यांनी स्पष्ट केलं आहे.

अंतर वाढवण्याच्या निर्णयावरून संभ्रम!

मंगळवारी NTAGI च्याच काही वैज्ञानिकांनी अंतर वाढवण्याच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला होता. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ एपिडेमोलॉजीचे माजी संचालक एम. डी. गप्ते रॉयटर्सशी बोलताना म्हणाले. ''NTAGI वैज्ञानिकांनी ८ ते १२ आठवड्यांपयंत अंतर वाढवण्यावर सहमती दर्शवली होती जागतिक आरोग्य संघटनेकडून देखील याचा सल्ला दिला आहे. पण १२ ते १६ आठवंडे हे केंद्र सरकारचे आकडे आहेत. दोन डोसमधलं आठवड्यांनंतर कोणते संभाव्य परिणाम होऊ कोणताही डाटा शकतात. याचा

> म्हणाले आहेत. NTAGI दुसरे सदस्य मॅथ्य वगेर्सी यांनी देखील गुप्तेंच्या दाव्याला दुजोरा दिला. 'NTAGI नं फक्त ८ ते १२ आठवडयांपर्यंत अंतर वाढवावं असा सल्ला दिला होता'', असंही ते म्हणाले

असं गुप्ते

'फ्रॉड टू फोन' चा पर्दाफाश; ८ जणांना अंटक, ३०० मोबाईल जप्त

नवी दिल्ली, दि. १६, (प्रतिनिधी) : मंगळवारी (१५ जून) सुरक्षा एजन्सींनी आठ जणांना अटक करून 'फ्रॉड टू फोन' नेटवर्कचा पदार्फाश केला आणि त्यांच्याकडून सुमारे ३०० नवीन मोबाईल जप्त केले, जे त्यांनी चोरी केलेल्या पैशांनी खरेदी केले होते. मंगळवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. ही टोळी अनेक राज्यात पसरली होती. याशिवाय या टोळीचे ९०० मोबाइल फोन, १००० बँक खाती आणि शेकडो युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) आणि ई-कॉमर्स आयडीचीही ओळख पटली गेली असून तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरक्षा संस्थांनी आतापर्यंत सुमारे १०० बँक खाती आणि डेबिट आणि क्रेडिट कार्डचे व्यवहार रोखले आहेत. अटक केलेल्या आरोपींमध्ये झारखंडमधील चार आणि मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशमधील प्रत्येकी दोन जण आहेत, अशी माहिती गृहमंत्रलयातील एका अधिकाऱ्याने दिली आहे. या टोळीविरूद्ध १८ राज्यात मोहिम चालली. या ३५० लोकांचा सहभाग होता. केंद्रीय गृह मंत्रालय, एफसीओआरडी, मध्य प्रदेश पोलीस आणि इतर काही राज्यांच्या पोलीस दलांनी विशिष्ट माहितीवरुन ही कारवाई केली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ११ जून रोजी उदयपूर येथे राहणाऱ्या एका ७८ वर्षीय वृद्धाने गृह मंत्रालयाने चालवलेल्या सायबरसेफ ॲपवर ६.५० लाख रुपयांच्या सायबर फसवणुकीची तक्रार दिली होती. तपासणीदरम्यान, असे दिसून आले की हे पैसे थेट तीन एसबीआय कार्डमध्ये जमा झाले होते, जे फ्लिपकार्ट वरून

शाओमी पोको एम मोबाइल फोन खरेदी करण्यासाठी वापरण्यात आले होते. त्यानंतर काही मिनिटांतच हे फोन मध्य प्रदेशातील कोणत्या पत्यावर मागविण्यात आले हे शोधण्यात आले. आणि बालाघाट पोलीस अधीक्षकांना याबाबत माहिती देण्यात आली.

संबंधित खात्यासंदर्भातील माहिती

देण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत

व्यक्ती कोण आहे तिची खरी

पाहिजे असं न्यायमूर्तींनी कंपनीला

सांगितलं असून खात्याशी संबंधित

सर्व माहिती पुढील सुनावणीच्या

शुद्धिपत्रक

देनांक १६ जुन, २०२१ रोजी मुंबई लक्षदीप या वृत्तपत्रा

प्रकाशित जाहिरातीसंदर्भात. सर्व वाचकांना येथे सुचित्र

रण्यात येत आहे की. **मास्टोस डलेक्टॉनिक्स** ॲन्ड

लिकम्युनिकेशन्स सिस्टीम्स लिमिटेड या शिर्षकाअंतर्गत

जाहिरातीतील ५ ओळ ज्याचे शिर्षक कालावधीकरित

क्रूण सर्व समावेशक उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित

(नफा/(तोटा) (करपश्चात) व अन्य सर्व समावेशक उत्पन

(करपश्चात)) आहे, ३१.०३.२०२१ रोजी संपलेली तिमाही – यामधील रक्कम रु.४४.४२ लाख या ऐवजी रु.४७.२५

असं खातं चालवणारी

न्यायालयासमोर आली

आहेत.

माहिती



वेळी सादर करण्याचे आदेश

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all concerned and public at large that my clients Shri. Damjibhai Jesabhai Makwana, Bhavesh

D. Makwana and Lalita D. Makwana are the lawful owners of a flat bearing No. 301,

"A" Wing, 3rd Floor, Prem Vallabh (Borivali) Co-Operative Housing Society Ltd., Umed Ashram Road, Off. S.V. Road,

Borivali (West), Mumbai 400092

(hereinafter called and referred to as "the said flat"). By virtue of a Deed of Transfer dated 26/12/2009 the above said persons

had purchased above referred flat alon

had purchased above referred flat along with five fully paid up shares of Rs. 50/each, share certificate No. 27, distinctive Nos 131 to 135 (both inclusive) from Pradip Shantilal Shah and said share Certificate issued by Prem Vallabh (Borivali) Co-Operative Housing Society Ltd., in favour of Pradip Shantilal Shah.

The above mentioned original Share Certificate has been lost or misplaced from Shri. Damjibhai Jesabhai Makwana

who had lodged missing complaint befor the Borivali Police Station vide complain

No.1606/2021 dated 14/06/202

egarding the loss of the above said sha

certificate pertaining to the above said flat

Any person or persons having any objection in the regard should make a written application to intimate to the undersigned within clear 14 days from the

date of this notice. If no objection is raised the Society will issue a duplicate Share

Certificate in the name of above said

Borivali (West), Mumbai- 400092.

Date: 17/06/2021 Place: Mu

Sunil Patil residing at Mumbai.

Perumal Thomas, Advocate Shop No.1, Ajanta Square Mall, Market Lane,

PUBLIC NOTICE

The notice is hereby given to the public that, my

lients Mr.sunil Dattatray Patil and Mrs. Rohin

My client are the owner of the Flat premise

situated at Flat No.102, B-wing, Building No. 19,

Shiv Thirth CHSL, Anand Nagar, Dahisar (East)

Mumbai 400 068 area about 428,76 sq.ft. Built up

nd holding Share certificate No.26, and dis

Nos. 126 TO 130 and the have purchased the

said flat premises from Smt. Maya Haresh Karvat

and Mr. Haresh Ramniklal Karvat by way o

Read Agreement for sale dated 03 07 2006 and

03.07.2006 and they have purchased the said

flat premises from Vishnu Dutt Khanduri by way

of Agreement for sale dated 5th Sentember 1984

which is duly registered vide Regd. No

for sale dated 05.09.1984 related to the said flat

premises has been lost and misplaced by m

lient. My client had lodged a Police complaint

Dahisar Police Station, Mumbai vide Rend, No.

403 dated 16.06.2021 regarding to loss of said

channel Agreement for sale dated 05.09.1984.

Now my dients intend to sale the said flat

premises to Mr. Kunal Bharat Panday and Mrs.

Any person from family or any other persor

having or claiming any rights, title, interest to or

to the said flat premises and above lost o

original Agreement and other channel

documents, Transfer, Mortgage with any Bank or

any financial institutes Lien Lease Gift

Maintenance, inheritance or otherwise,

howsoever may made the same known to the

undersigned within 15 days from the date o

publication of this notice with necessar

supporting evidence of his/her claim to the said

flat premises, failing which it shall be deemed to

have waived their objection and claim and

Agreements etc shall be issued in respect of

said Flat premise in favour of my clients without

Nr. Court Bldg, Market Road, Borivali (W), Mumbai: 400 092. Mob.: 9820954471 Place: Mumbai, Date: 16/06/2021

Mr. Umesh C. Thakkar

Advocate High Court 219/A, Ajanta Square, 2nd Floor,

Certificate for loss of original

any further intimation.

That the above mentioned channel Agreeme

PS322/85 dated 17.01.1985.

Neeta Bharat Pandav.

duly registered vide Regd. No. 05611 on

देण्यात आलेत.



March, 2021.

Date : June 16, 2021

By order of the Board For Ganesh Benzoplast Limited

Ekta Dhanda Company Secretary

राष्ट्रीय कंपनी कायद्याच्या मोहिमेत मंबई बँच २०२१मधल्या कंपनी पेटीशन क्रमांक ६०

GANESH BENZOPLAST LIMITED

CIN L24200MH1986PLC039836 Regd.Office: Dina Building, First Floor, 53, Maharshi Karve Road,

कंपनीचा अर्ज २०१९ मधील क्रमांक २९२६ (एमबी) कंपनी ॲक्ट, २०१३ च्या बाबतीत: आणि

अधिनियम २०१३ मधील इतर लागू तरतुदी आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमांसह वाचा. आणि

अर्शिया लिमिटेड (बुडलेली कंपनी किंवा प्रथम याचिकाकर्ता कंपनी) आणि अर्शिया रेल इन्फ्रास्टक्चर लिमिटेर्ड (द रिझल्टिंग कंपनी किंवा सेकंड पेटीशनर कंपनी) आणि त्यांचे संबंधित

.... प्रथम याचिकाकर्ता / बुडलेली कंपनी द्वितीय याचिकाकर्ता / निकाल देणारी कंपनी

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम २३० ते २३२ अंतर्गत संयुक्त याचिका कलम रपव ६६ आणि कलम ५२ आणि कंपनी अधिनियम २०१३ मधील इतर लागू तरतुदींसह वाचलेल्य कलम २३० ते २३२ च्या नुसार व्यवस्था योजना मंजूर करण्यासाठी सादर केलेल्य आणि त्यानुसार बनविलेले नियम आणि त्यांचे संबंधित भागधारकांना १५ जून २०२१ रोजी माननीय नॅशनल कंपनी लॉ टिब्यनल, मंबई यांनी दाखल केले. माननीय न्यायाधिकरणासमो

प्रतिज्ञापत्रांची प्रत माननीय नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल, मुंबई खंडपीठ, एमटीएनएल बिल्डिंग, कफ परेड, मुंबई येथे मुंबई, महाराष्ट्र ४००००५ आणि त्याची एक प्रत याचिकाकर्त्याच्य विकलाला सुनावणीच्या तारखेच्या दोन दिवसांपेक्षा कमी वेळ आधी दिली. याचिकेची एक प्रत याचिकाकर्त्याच्या वकिलांनी विहित शुल्काच्या भरपाईवर आवश्यक असणार्या कोणत्यार्ह यक्तीस दिली असेल

हेमंत सेठी आणि कंपनी याचिकाकर्ता कंपनीचे ॲड, मेसर्स हेमंत सेठी आणि कंपनी याचिकाकर्त्याचे वकील.

दिनांक : १६ जून, २०२१

सीआयएनःएल६५९१०एमएच१९९३पीएलसी३०२४०५ नोंदणीकृत कार्यालय: ३रा मजला, ए-५१४, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई-४००७०१.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / इतर दृकश्राव्य माध्यमाने

येथे सूचना देण्यात येत आहे की, **क्युगो फायनान्स लिमिटेड** (कंपनी)च्या सदस्यांची

ो. २०२० नसार त्यांच्या नोंद ई–मेल आयडीवर पाठविण्यात आली आहे. सदर दिनांक

असणाऱ्या सदस्यांना त्यांचे मत एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहुन नएसडीएलच्या विद्युत मतदान प्रणालीने (रिमोट ई–वोटिंग) एजीएमच्या सूचनेत नमुद सर्वसाधारण/विशेष विषयावर विद्युत स्वरुपाने मत देता येईल. सर्व सदस्यांना सुचित . ज्रुपयात येत आहे की:

- एजीएम सूचनेत नमुद सर्वसाधारण व विशेष विषयावर विद्युत स्वरुपाने मतदानाने
- सायं.५.००वा
- बुधवार, ७ जुलै, २०२१ आहे. ११ जून, २०२१ रोजी या निश्चित तारखेला ज्या व्यक्तिने कंपनीचे शेअर्स प्राप्त केले आहेत आणि कंपनीचा सदस्य झाला आहे आणि एजीएमच्या सूचनेनंतर भागधारणा
- वेबसाईटवर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा.
- अ. उपरोक्त तारीख व वेळेनंतर एनएसडीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल आणि
- एजीएममध्ये एनएसडीएलद्वारे दिलेल्या ई-वोटिंगमार्फत मतदानाची सुविधा उपलब्ध
- क. रिमोट ई-वोटिंगने मतदानाचा अधिकार बजावल्यानंतरही सदस्यांना वार्षिक
- ज्या सदस्यांची नावे सदस्य नोंद पुस्तकात किंवा निश्चित तारखेला डिपॉझिटरीद्वारे

गर्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीच्या <u>www.qgofinance.com</u> वेबसाईटवर आणि एनएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवरही उपलब्ध आहे

संचालक मंडळाच्या आदेशान्वये

सही / -रचना सिंगी व्यवस्थापकीय संचालिका डीआयएन:००१६६५०८

दरम्यान, या मुद्द्यावरून वाद सुरू होताच कडे नाही''

''याच आधारावर हे



हिंदू देवी-देवतांचे ते आक्षेपार्ह फोटो इन्स्टाग्रामने हटवले; उच्च न्यायायलात दिली माहिती

अर्जदार अदित्य सिंग देसवाल यांनी इन्स्टाग्रामवरील हिंदु देवी-देवतांच्या आक्षेपार्ह फोटोंबहल फेसबुकविरोधात थेट न्यायालयात धाव घेतली होती. इन्स्टाग्रामवरील

'इस्लाम की शेरणी'

अकाऊंटवरुन हिंदू देवी-देवतांचा अपमान करणाऱ्या पोस्ट करण्यात आल्या होत्या. या फोटोंमध्ये अश्लील भाषा वापरुन हिंदू देवी-देवतांचे आक्षेपार्ह, वादग्रस्त फोटो आणि कार्टून पोस्ट करण्यात आल्याचं देसवाल यांनी अर्जात

म्हटलं होतं. हे खातं कोणाचं माहिती द्या...

देसवाल यांनी वरिष्ठ वकील जी तुषार राव आणि वकील आयुष सक्सेना यांच्या माध्यमातून न्यायालयामध्ये आपली बाजू मांडली. इन्स्टाग्रामवरुन हे फोटो तातडीने काढून टाकण्याची मागणी न्यायालयाकडे अर्जदारांनी केली होती. या प्रकरणामध्ये

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते कि, दुकान नं. ७, तळमजला, जय आशिष बिल्डींग नं.२ को-ऑप. हौसिंग सो. लि., प्रभू आशिष नं.२, जय अंबे मंदिर रोड, भाईंदर प., जि. ठाणे, श्री ब्रह्मदेव राजाराम गुप्ता, ह्यांच्या नावांनी होता, परंतु ब्रह्मदेव राजाराम गुप्ता, ता १५/०८/२०१८, रोजी मयत झालेले असून त्यांच्या वारसापैकी म्हणून श्री घनश्याम बी गुप्ता, ह्यांनी सोसायटीला सदर दुकान शेअर सर्टीफिकेट आपल्या नावांर्न करण्यासाठी अर्ज केलेला आहे. तरी सदर दुकानावर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन १४ **टिवसाचे** आत आपल्याजवळील गुराव्यासह **ए/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक**

सी. एच. एस. लि., स्टेशन रोड, भाईदर (प). जि. ठाणे - ४०११०१. ह्या पत्त्यावः लेखी कळवावे, अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल व सोसायटीला सदर अर्ज मंजर करता येईल.

सुनील बी. गारोडिया (वकील, उच्च न्यायालय मंबई) दि १७/०६/२०२१ तिकाण : भाईदर

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते कि, फ्लॅट नं. सी/१०, तळमजला संत जलाराम नगर "ए" को-ऑप हौसिंग सो. लि., संत जलाराम नगर बिल्डींग नं. १, उत्तन रोड, भाईंदर प. जि. ठाणे, श्री ब्रह्मदेव गुप्ता, ह्यांच्य नावांनी होता, परंतु श्री ब्रह्मदेव गुप्ता, ता १५/०८/२०१८, रोजी मयत झालेले असन त्यांच्या वारसापैकी म्हणन श्री दिपक बी गुप्ता, ह्यांनी सोसायटीला सदर फ्लॅट व शेअर सर्टीफिकेट आपल्या नावांर्न करण्यासाठी अर्ज केलेला आहे. तरी सद फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापास १४ दिवसाचे आत आपल्याजवळील पुराव्यासह **ए/१०४,** न्य सिद्धिविनायक सी. एच. एसे. लि. स्टेशन रोड, भाईदर (प), जि. ठाणे ४०११०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे

अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाहीं असे समजण्यात येईल व सोसायटीला सदर अर्ज मंजूर करता येईल सही/-

(वकील, उच्च न्यायालय मुंबई) दि. १७/०६/२०२१ तिकाण : भाईदर

सुनील बी. गारोडिया

PUBLIC NOTICE

mentioned address (herein after called as "saic flat") had sold the said Flat to Smt. Rupa Harendra Dodia And Mr. Ankit Harendra Dodia (being Transferees) by agreement for sale executed on 09/09/2020 and registered under erial No. BRL-5/5960/2020.

nake the same know in writing, together wit locumentary proof in support thereof, to th undersigned, at below mentioned addres: within a period of fifteen days from the date hereof, otherwise it shall be deemed that all suc persons have surrendered and abandoned a their claims, rights, interest, and title of any and all nature in the said Flat and are left with no claim, right, title or interest of any nature in th aid Flat and thus the said member have a clea

Jeevan Shanti Co-Op. Hsg. Soc. Ltd., Bhulabhai Desai Road, Kandivali West, Mumbai 400067

LOSS OF SHARES

Notice is hereby given that the Share Certificate No.(s) 0534805 & 529990 for total 1680 Equity Shares bearing Distinctive No.(s) 67743030 to 67743272, 737769878 to 737770117, 65781465 to 65782064 & 737646094 to 737646693 under folio no B01078 & 0317951 of Godrei Consumer Products Ltd, Registered office at Godrej One, Pirojshanagar, Eastern Express Highway, Mumbai -400079, Maharashtra standing in the name (a) of Bhupendra Narain Sinha ("the shareholder") has / have been lost and that an application for issue of duplicate share certificate(s) in respect thereof has/have been made to the Company's Registrars & Transfer Agent, Computech Sharecap Ltd, 3rd Floor, Opp. Jehangir Art Gallery, Fort, Mumbai - 400001, Maharashtra. The Company has informed claimant that the said shares have been transferred to IEPF as per IEPF Rules.

To whom objection, if any, (against issuance of such duplicate share certificates) should be made within 15 days from the date of publication of this notice. The Public are cautioned against dealing in any way with these shares.

Name[s] of holder[s] /Applicant Shashi Prabha Sinha (Claimant) W/O Late Bhupendra Narain Sinha Aparajita, Opp.A. N College, Boring Road, Patna - 800013

नवी दिल्ली, दि. १६, मीडियासाठी नवीन नियम लागू (प्रतिनिधी) : इन्स्टाग्रामवरील फेसबुक कंपनीची बाजू मांडली. केले आहेत. फेब्रुवारीमध्ये लागू केलेल्या या नव्या मार्गदर्शक हिंदू देवी-देवतांचे आक्षेपार्ह फोटो इन्स्टाग्रामवरील वादग्रस्त मजकर सचनांनसार सोशल टाकण्यात आल्याची काढून टाकण्यात आल्याचं मुकुल फेसबुकची मालकी यांनी न्यायालयाला सांगितलं. नोंदवलेल्या असणाऱ्या इन्स्टाग्रामने दिल्ली तसेच अर्जदारांनी उच्च न्यायालयाला दिली आहे.

इन्स्टाग्राम युझर्सने पोस्ट केलेले हे आक्षेपार्ह फोटो आम्ही आमच्या प्लॅटफॉर्म वरुन काढून टाकल्याचं कंपनीने न्यायालयासमोर स्पष्ट केल्याचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

न्यायमूर्ती रेखा पिली यांनी यासंदर्भात नोटीस जारी करुन फेसबुक आणि इन्स्टाग्राम करुन स्पष्टीकरण मागवलं होतं. नव्या माहिती-तंत्रज्ञान नियमांचे पालन कंपनीकडून केलं जात आहे की नाही यासंदर्भातही न्यायालयाने कंपनीकडे विचारणा केली होती. वरिष्ठ वकील मुकुल रस्तोगी यांनी न्यायालयामध्ये इन्स्टाग्रामचा

'जय श्रीराम'ची बळजबरी. उत्तर

प्रदेशात मुस्लीम वृद्धाला मारहाण

गाझियाबाद जिल्ह्यात लोनी येथे मशिदीत जात असलेल्या एका

मुस्लीम वृद्धाला ५ जून रोजी मारहाण करण्यात आल्याची घटना

समोर आली आहे. अब्दुल समद असे मारहाण झालेल्या ज्येष्ठ

नागरिकाचे नाव असून हल्लेखोरांनी त्यांचे ऑटोरिक्षामधुन

अपहरण केले आणि जवळच्या जंगलातील झोपडीत नेऊन त्यांना

मारहाण केली. हल्लेखोरांनी समद यांना 'जय श्रीराम' आणि 'वंदे

मातरम'च्या घोषणा देण्याची बळजबरी करत, त्यांना हातांनी, काठीने

मारहाण केली. समद हे पाकिस्तानी हेर असल्याचा आरोपही या

हल्लेखोरांनी केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला

असून मुख्य आरोपी प्रवेश गुज्जर याला अटक केली आहे. अन्य

हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. यासंदर्भात आवश्यक पावले

उचलण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोरांनी

आपला मोबाइल काढून घेतला, चाकूने आपली दाढी कापली, तसेच

इतर मुस्लिमांवर हल्ले करत असल्याचे व्हिडीओही आपल्याला

दाखवले, असे समद यांनी सांगितले. समद हे हल्लेखोरांपुढे गयावया

करत असल्याचा व्हिडीओही समाज माध्यमांवर पसरवण्यात आला.

गरांची वाहतक

करणाऱ्याची जमावाकड्न

टेचून हत्या

(प्रतिनिधी)

राजस्थानातील चित्तोडगड

जिल्ह्यात गुरांची वाहतूक

करणाऱ्या एकाला ठेचून

ठार मारण्यात आले, तर

दुसरा एक जण जखमी

झाला आहे. १३ व १४

जूनच्या मधल्या रात्री दोन

जण चित्तोडगड येथून

काही गुरे घेऊन मध्य

प्रदेशकडे निघाले होते

तेव्हा जमावाने त्यांच्यावर

एकाचा रुग्णालयात मृत्यू

जखमी झाला आहे. या

आला

असे अतिरिक्त पोलीस

महानिरीक्षक रवी राकेश

मेहर्दा यांनी सांगितले. मरण

पावलेल्या व्यक्तीचे नावा

बाबू (वय२५) असे असून

दुसऱ्याचे नाव पिंटू आहे.

चित्तोडगड पोलिसांनी या

प्रकरणी ७ ते ८ जणांना

ताब्यात घेतले असून

त्यांचे जाबजबाब घेण्यात

आले. लवकरच आरोपींची

ओळख पटवून त्यांना

अटक केली जाईल असे

पोलिसांनी सांगितले.

त्यातील

गुन्हा दाखल

जण

आहे,

केला.

झाला असून एक

हल्ला

प्रकरणी

करण्यात

नवी दिल्ली, दि. १६, (प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशातील

आक्षेपानुसार करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कंपनीकडून या खटल्यासंदभातील कारवाईची कोणतीही माहिती त्रयस्त व्यक्तीला पुरवली जाणार नाही, असंही फेसबुककडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

फेसबुकने केली अधिकाऱ्याची

नेमणुक... माहिती-तंत्रज्ञान कंपनीने नियमांनुसार तक्रार निवारण अधिकाऱ्याची नेमणुक केली आहे. इन्स्टाग्रामसंदर्भातील जबाबदारीही देण्यात मुकुल यांनी फेसबुकच्यावतीने स्पष्ट केलं. केंद्र सरकारने सोशल

मीडिया कंपन्यांना २६ मेपर्यंत भारतात निवासी तक्रार निवारण अधिकारी, मुख्य अनुपालन अधिकारी आणि विभागीय संपर्क अधिकारी यांची नियुक्ती करणे अनिवार्य करण्यात आलं आहे. केंद्राकडूनही मागवली माहिती

माहिती नियमांनुसार केंद्र सरकार आणि

सोशल नेटवर्किंगर कंपन्यांकडून असणारी पावले उचलली गेली आहेत की नाही यासंदभातील माहिती न्यायालयाने नोटीस पाठवून केंद्र सरकारकडून मागवली आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ ऑगस्ट रोजी होणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

नक्की काय आहे हे प्रकरण?

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public at large hat my client M/s. Sea View Co-op Hsq. Soc. Thane - 401 105, have received an application for ransfer of membership in prescribed form alon with other documents from Mrs. Elviera Franci Perriera who died on 17th day of July 2001, for ansfer of membership and other records includ historic or fricting and the control frictive Numbers 1 to 05 (both numbers inclusive for Rs. 250/-) in espect of Flat No. G/1, Sea View Co-op. Hsg. Soc imited, from the name of Mr. Elviera Francis

All Person or persons having any claim/ objection erest or demand in respect of the Flat described ove or any part thereof, as and by way of sa xchange, transfer, lease, Sub- lease, Mortgage Gift tenancy leave and license trust inheritant quest, possession, hypothecation, charge, lie sement or other wise, howsoever, are hereb equested to inform in writing to the undersigned he address mentioned herein below within 15 days om the date of publication hereof wit locumentary proof/evidence thereof or otherwise any such purported claim/ objection, interest, righ r demand shall be deemed to have been waived to all intents and purposes whereas transfe rmalities shall be completed without any referer f person's claim/ demand in respect of said fla Ratnakar T. Mishra (Advocate High Court Date: 17/06/2021

Add.: Annawadi, Tople Wadi, W.E. Highway, Opp. Sai Service Andheri (East), Mumbai-99. Mobile : 77383 07133

PUBLIC NOTICE Take Notice that we are investigating the title of KANDIVALI SANGHAVI CO-OPERATIVE

HOUSING SOCIETY LTD., a Co-op. Housing Society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act, 1960 under Registration No. BOM/ HSG/ R/ 9675/ 1984 Dated 7-2-1984 having its registered address at CTS No. 3, 3/1to 38 of Village Akurli & C.T.S. No. 377, 377/1 to 20, of Village Poisar, having address at Kamala Nehru Cross Road No. 1, Kandivali (West), Mumbai-400 067, to the land admeasuring 2223.20 sq. meters, in the Mumbai Suburban District & Sub-District of Mumbai Suburban ["said land"] & the Building known as "Kandivali Sanghavi Co-op Housing Society Ltd " standing thereon comprising of Ground + Three Upper Floors as well as Ground + Four upper floors comprising of two wings consisting of 82 Residential Flats ["said building"] (hereinafter the said land & the said building collectively referred to as "SAID PROPERTY") which is more particularly describe in the SCHEDULE hereunder written.

All persons/entities including an individual, Hindu Undivided Family, a company, bank/s financial institutions, non-banking financial institutions, a firm, an association of person or a body of individuals whether incorporated or not, lenders and / or creditors having any benefits, titles, claims, objections, demands or rights or interest in respect of the said Property or any part thereof by way of inheritance, sale, transfer, share, mortgage pledge, charge, lease, lien, license, assignment, tenancy, gift, exchange, encumbrance family arrangement/settlement, bequest, succession, maintenance, easement, trust possession, family arrangement /settlement, decree or order of any court of law contracts/ agreements, development rights, partnership, right of way, lis pendens reservation, contracts/ agreements, power of attorney, option, FSI consumption, right of first refusal, preemption or any liability or any commitment or otherwise of whatsoeve nature is hereby required to intimate in writing, along with documentary evidence to the undersigned at D.M. LEGAL ASSOCIATES, ADVOCATES & SOLICITOR having its address at 10th Yashwant Chambers, 3rd Floor, B. Bharucha Marg, Kala Ghoda Fort, Mumbai-400023 and B-205, 2nd Floor, 36 Turner Road- Phase II, Bandra (West) Mumbai-400 050 within Fourteen (14) Days from the date of publication of this notice of such claim, if any, failing which they shall be deemed to have given up or abandoned such claim/s and we shall proceed to certify the title in respect of the said property as

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO ("The Said Property")

All that piece & parcel of land situate, lying & being together with the structure standing hereon bearing CTS No. 3, 3/1 to 38, of Village Akurli & C.T.S. No. 377, 377/1 to 20, of Village Poisar, having address at Kamala Nehru Cross Road No.1, Kandivali (West), Mumbai- 400 067 admeasuring 2223.20 sq. mtrs. thereabouts in the Registration District & Sub- District of Bombay City and Bombay Suburban & bounded as follows

On or towards South On or towards East On or towards West

:- By Property bearing CTS No. 378 :- By Property bearing CTS No. 344A/344B :- By Property bearing CTS No. 368 :- By Property bearing CTS No. ET43/EP-T91

Sd/- D. M. Legal Associates Place: Mumbai Advocates and Solicitor Date: 17-6-2021. www.dmlegalindia.com, Tel.:022 22677016.

hitherto known as SUNILDUTTA BALKRISHNA PADWAL S/O Balkrushna Sarpadwal R/O 3/27, Anaji Master Chawl, Kakasaheb Gadgil Marg, Khedgalli, Prabhadevi, Mumbai, Maharashtra-400025 have changed my name and shall hereafter be known as SUNILDUTTA **BALKRUSHNA SARPADWAL**

PUBLIC NOTICE

जाहीर सूचना

स्वर्गीय श्री. मुगटलाल पी. हन्सोरा यांच्यासह श्रीमती हिरागौरी मुगटलाल हन्सोरा हे फ्लॅट क्र.४०६, ४था मजला ए विंग क्षेत्रफल समारे ५४९ चौफ कार्पेट क्षेत्र, एव्हरशाईन मार्व्हल को-ऑप.ही.सो.लि. म्हणून ज्ञात इमारत, जमीन सर्व्हे क्र.१०१, १०२, १०४ एव्हरशाईन सिटी, गाव माणिकपर, वसई (पर्व) तालुका वसई, जिल्हा पालघर येथील जागेचे धारक होते आणि ज्याअर्थी स्वर्गीय श्री. मुगटलाल पी. हन्योरा यांचे १२.०४.२०२१ रोजी निधन द्याले व श्री. किशोर मुगटलाल हन्सोरा हे स्वर्गीय श्री. मगरलाल पी इन्सोरा यांच्या डोअर्सचे कायदेशी वारसदार असून त्यांच्यापैकी एक वारसदार श्रीमती हिरागौरी मृगटलाल हन्सोरा यांनी उपरोक्त फ्लॅट व डोअर्स त्यांच्या नावे हस्तांतरणास तयारी दर्शविली

कोणीही व्यक्ती, संस्थाकडून दावा किंवा आक्षेप मागविण्यासाठी येथे सुचना देण्यात येत आहे आणि जर कोणा व्यक्तीस फ्लॅटवर विक्री हस्तांतर तारण किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकाराचा दाव असल्यास त्यांनी खाली नमुद पत्त्यावर त्यांचे दावा/ आक्षेप पष्टचर्थ दस्तावेज व इतर पराव्यांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांच्या कालावधीत कळवावे. जर वर[े] विहित कालावधीत दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास १४ दिवसांच्या समाप्तीनंतर सदर फ्लॅट व शेअर्स वरील सदर व्यक्तींकडून व्यवहारास मुक्त असेल व नंतर दावा विचारात घेतला जाणार नाही.

सारिका त्रिपाठी दिनांक: १७.०६.२०२१ (वकील उच न्यायालय) कार्यालय: जी-५, गुलमर्ग को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, एनकेजीएसबी बँक लिमिटेडच्या

जवळ, नवघर रोड, भाईंदर (पूर्व), ठाणे-४०११०५

Serial No. BRL-5/5960/2020.
All persons, having any right, title interest, benefit, claim or demand of any nature in or to the said Flat or any part/s thereof, by way of sale, exchange, gift, lease, tenancy, license, mortgage charge, lien, trust, inheritance, bequest, easement, possession, cultivation, occupation, maintenance, memorandum of understanding, development rights, agreement to sell or otherwise howsoever are required to make the same know in writing, together with said Hat and thus the said member nave a classic legal and marketable title to the said flat and are not subject to any encumbrance, charge o liability of any kind whatsoever and that the entire said flat / property is free and marketable and every part thereof.

Place: Patna Date: 17/06/2021

मध्ये

कलम २३० ते २३२ च्या नसार व्यवस्था योजनेच्या कलम रपव ६६ आणि कलम ५२ आणि कंपर्न

भागधारक यांच्यामधील योजनेच्या योजनेच्या बाबतीत अर्शिया लिमिटेड

अर्शिया रेल इन्फ्रास्टक्चर लिमिटेड पत्राच्या सुनावणीची सूचना

गुरूवार दिनांक ८ जुलै, २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता या याचिका सुनावणीसाठी निश्चित केल्या आहेत. नमूद केलेल्या विकलांनी पाठिंबा दर्शविण्यास किंवा विरोध दर्शविण्यास इच्छुक असलेल्य कोणत्याही व्यक्तीने याचिकाकर्त्याच्या विकलांकडे त्यांचा उल्लेख केलेल्या पत्त्यावर पाठविणे भावश्यक आहे, त्याच्या उद्देशाने त्यांनी किंवा त्याच्या वकिलाने सही केलेले नाव त्याच्या संपृण गवाने व पत्त्यासह पाठवावे जेणेकरुन याचिकाकर्त्याच्या वकिलांकडे दुर्लक्ष होऊ नये. नंते याचिकेच्या सुनावणीसाठी निश्चित तारखेच्या दोन दिवसांपूर्वी. ज्या ठिकाणी तो याचिकेला विरोध दर्शवू इच्छितो तेथे विरोधकांची कारणे किंवा याचिकेच्या विरोधात वापरण्याच्या उद्देशाने

३०९, न्यू बेक हाऊस, महाराष्ट्र, चेंबर ऑफ कॉमर्स एल.एन., कला घोडा, किल्ला, ४०००२३

वेबसाईट:www.qgofinance.com ई-मेल:contact@qgofinance.com

(ओएव्हीएम) २८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

२८वीं वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, १४ जुलै, २०२१ रोजी स.११.००वा. एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत होणार आहे.

एजीएम सूचनेची विद्युत प्रत व वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता वार्षिक अहवाल ज्या . सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना सहकार मंत्रालयादारे वितरीत दिनांक ८ एप्रिल. २०२०. दिनांक १३ एप्रिल. २०२०. ५ मे. २०२० व १३ जानेवारी, २०२१ रोजीचे परिपत्रके सहवाचिता सेबी परिपत्रक दिनांक १२ ७ जन, २०२१ रोजी वत्तपत्रातील जाहिरातीने भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई–मेल नोंद करून घ्यावेत. सदर दस्तावेज कंपनीच्या www.qgofinance.com आणि मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या https:// www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

नोंद दिनांक बुधवार, ७ जुलै, २०२१ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा

- विमर्ष केला जाईल
- रिमोट ई-वोटिंग प्रारंभ तारीख व वेळ: रविवार, ११ जुलै, २०२१ रोजी स.९.००वा. रिमोट ई-वोटिंग समाप्ती तारीख व वेळ: मंगळवार, १३ जुलै, २०२१ रोजी
- विद्युत स्वरुपाने किंवा एजीएममध्ये मत देण्याच्या पात्रता निश्चितीची नोंद तारीख
- घेतली आहे त्यांनी evoting@nsdl.co.in किंवा वितरक/आरटीएच्या
- सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक गुरुवार, ८ जुलै, २०२१ ते बुधवार, १४ जुलै, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवण्यात येईल. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की:-
- सदस्याने ठरावावर दिलेले मत त्यास पुढे बदलता येणार नाही.
- सर्वसाधारण सभेत सहभागी होता येईल तथापि पुन्हा मतदानाचा अधिकार असणार

तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच एजीएममध्ये पोलिंग पेपरने मतदान करण्याची सुविधा उपलब्ध

आणि काही प्रश्न असल्यास सदस्यांनी कृपया <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाऊनलोड सेक्शनवर सदस्यांकरिता असलेले फ्रिक्केन्टली आस्क्ड क्रेश्चन्स (एफएक्य व ई-वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> ई-मेल् करावा, दूर:.9८००-२२२-९९० किंवा संपर्क श्रीमती उर्मी मोहन जोयसर. कंपनी सचिव, ३रो मजला, ए-५१४, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई-४००७०१, qgocs@qgofinance.com, +९१-२२-४९७६२७९५ यांना संपर्क करावा जे विद्युत स्वरुपाने मतदानाच्या तक्रारींचे निवारण करतील.

ठिकाण : नवी मुंबई

दिनांक: १७.०६.२०२१